

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक २२ जुलै, २०१६
(सकाळी १०.०० ते ११.३० वाजेपर्यंत)

(गुरुवार, दिनांक २१ जुलै २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) — (चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर) -

सर्वश्री.धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनिल तटकरे, शरद रणपिसे, हेमंत टकले, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, संजय दत्त, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री अशोक ऊर्फ भाई जगताप, संदिप बाजोरिया, अॅड.जनार्दन चांदूरकर, अॅड.निरंजन डावखरे, आर्कि. अनंत गाडगीळ, श्री.किरण पावसकर, अॅड. रामहरी रुपनवर, सर्वश्री.कपिल पाटील, जयवंतराव जाधव, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अनिल भोसले, प्रा.जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री. सतिश चव्हाण, रामराव वडकुते, नरेंद्र पाटील, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, विक्रम काळे, जगन्नाथ शिंदे, अब्दुल्लाखान दुराणी, आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, सर्वश्री अनिल तटकरे, प्रभाकर घागे, जयदेव गायकवाड, **वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव -**

"राज्यातील महिला व बालकल्याण, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास, ऊर्जा, गृहनिर्माण (राज्य) अशा अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणे, आरोप असलेल्या मंत्र्यांवर केंद्र सरकारने, न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेले असणे, या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन, तक्रारी करूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसणे, भोसरी येथील जमीन प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे महसूल मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणे, सदर मंत्र्यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचाराच्या व आरोपांमध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात येऊन भ्रष्टाचाराला पाठींबा देण्यात येत असणे, नव्याने झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातही गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांचा समावेश करणे, या मंत्र्यांना रोजगार हमी योजना, कामगार, बंदरे (राज्य) अशी महत्वाची खाती सोपवण्यात येणे, या नवीन मंत्र्यांपैकी अनेकांची सी.आय.डी., सी.बी.आय. चौकशी सुरू असणे, तरीही या मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश केलेला असणे, भ्रष्ट आणि गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या समावेशामुळे जनतेच्या मनात हे सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा संशय निर्माण होणे, राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातच भ्रष्ट मंत्री कारभार करीत असल्यामुळे या भ्रष्टाचाराचे लोण गावपातळीपर्यंत पोहचणे, संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरून जाणे, या भ्रष्ट आणि आरोप असणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी होत असणे, या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई

करण्याची आवश्यकता, शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(दुपारी १२.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.

मुख्यमंत्री

: "महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई, यांचा दिनांक ३१ मार्च, २०१३ व दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा अनुक्रमे एकोणचाळीसावा व चाळीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : विशेषाधिकार समितीचा खालील प्रकरणासंदर्भातील अहवाल सादर करणे.-

सन्माननीय विधानपरिषद सदस्य श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप व इतर सन्माननीय सदस्यांनी दिनांक २१ मार्च, २०१३ रोजी श्री.निखिल वागळे, तत्कालीन संपादक, आय.बी.एन. लोकमत व श्री.राजीव खांडेकर, संपादक, ए.बी.पी.माझा यांचेविरुद्ध उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण.

चार : "लोकलेखा समितीचा दहावा अहवाल सादर करणे."

पाच : औचित्याचे मुद्दे - (असल्यास).

सहा : म.वि.प. नियम १३ अन्वये सूचना — असल्यास.

सात : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) -

(१) (गुरुवार, दिनांक २१ जुलै २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली लक्षवेधी सूचना) —

सर्वश्री. अनिल भोसले, नरेंद्र पाटील, अॅड. जयदेव गायकवाड, सर्वश्री. संदिप बाजोरिया, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हेमंत टकले, किरण पावसकर, जयवंतराव जाधव, संजय दत्त, अॅड. राहुल नार्वेकर, अॅड. निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री. आनंद ठाकूर, नारायण राणे, शरद रणपिसे, प्रकाश गजभिये, जनार्दन चांदूरकर, रामराव वडकुते, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधतील:-

"राज्यात व्यापारी आणि दलाल यांनी डाळ व इतर जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी केल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, तूरडाळ प्रतिकिलो १३६, साखर ३८ रुपये आणि तांदळाचे भाव ४५ रुपयांवर गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणे, भाजीपाला आणि धान्याच्या भावात सतत वाढ झाल्याने भागवायचे कसे असा सवाल सर्वसामान्यांकडून विशेषतः महिला वर्गाकडून व्यक्त होत असणे, सामान्य

जनतेच्या महिन्याच्या खर्चात किमान आठशे रुपयांची वाढ झालेली असणे, सरकारकडून महागाई रोखण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना होत नसणे, चुकीची धोरणे आणि नियोजनातील अभावाचा फटका जनतेला सहन करावा लागत असणे, गेल्या दोन वर्षात डाळींचे उत्पादन कमी होत असतानाही देशातील गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणात डाळी आयात करणे आवश्यक असणे, शेंगदाण्याच्या निर्यातीवर बंधन नसल्याने शेंगदाणा आणि शेंगदाणा तेलाच्या भावात वाढ झालेली असणे, गहू आणि तांदूळ सरकारकडे लेव्हीच्या रुपाने जमा असणे, हे धान्य वेळेवर विक्रीस काढले जात नसल्याने त्याचाही परिणाम बाजारावर पडणे, हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेत उशिरा विक्रीला पाठविले जाणे, तर काही वेळा शासकीय गोदामात सडून जाणे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सोसावा लागणारा नाहक त्रास, दरवाढीची सखोल चौकशी करून परिणामकारक उपाययोजना करावयाची आवश्यकता असतानाही राज्य शासनाचे त्याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाची भूमिका व शासनाची प्रतिक्रिया."

(२) **डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यातील ज्येष्ठांच्या वाढत्या वयामुळे आलेल्या दुर्बलतेचा अनेकजण गैरफायदा घेत असणे, रस्त्यावरील लुटमार तसेच स्वतःच्या घरातही त्यांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, अगदी स्वतःच्या मुलांसोबत राहतानाही संपत्ती नावावर करून देण्यासाठी त्यांना धमकाविण्यात येणे, वेळेवर जेवायला न देणे, आरोग्याची काळजी न घेणे, टोचून , शिवराळ भाषेत बोलणे, वेळप्रसंगी मुले, सुनांकडून मारहाण आदि प्रश्नांना सामोरे जावे लागणे, यासाठी ज्येष्ठ नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेत असणे परंतु तेथेही पोलिस कर्मचा-यांकडून त्यांना चुकीची वागणूक मिळणे, अनेकांना तुम्ही आमच्या हद्दीत राहत नाही, असे पोलीसांनी उत्तर देऊन परिसरातील दोन – तीन पोलिस ठाण्यांमध्ये त्यांना फेरे मारायला लावणे, पोलिस आयुक्तालयात ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन सुरु केलेली असूनही त्या माध्यमातूनही ज्येष्ठांचे प्रश्न न सुटणे, या हेल्पलाईनवर महिन्याला सुमारे ६० ते ७० तक्रारी येणे, परंतु त्यातील काही समस्या सोडविण्यात पोलिसांना मर्यादा येणे, पोलिस प्रशासनावरील कामाचा वाढता ताण, यामुळे ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे, परिणामी ज्येष्ठांमध्ये निर्माण झालेले भितीचे व दहशतीचे वातावरण, याकरिता शासनाने विविध सोसायट्यांमध्ये युवक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आदिंची संघटना स्थापन करून ज्येष्ठांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांना वाटून देऊन या कार्यात त्यांना सहभागी करून घेण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(३) **श्री. जनार्दन चांदूरकर, प्रा. जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, संजय दत्त, रामहरी रुपनवर, जगन्नाथ शिंदे वि.प.स.** पुढील

तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"मुंबई विमानतळालगत असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने दिनांक ३० मार्च, २०१५ रोजी घेतलेला असणे, एक वर्षानंतर दिनांक २९ एप्रिल, २०१६ रोजी मा.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत येथील पात्र झोपड्यांचे प्रथम १०० एकर जागेवर पुनर्वसन करण्यात येईल असे सांगण्यात आलेले असणे, मात्र या बैठकीत झोपडीधारकांचे पुनर्वसन कोठे करणार ती नेमकी जागा सांगण्यात आलेली नसणे, त्यानंतर लगेच दिनांक ४ मे, २०१६ रोजी झोपडीधारकांना सर्वेक्षणासाठी नोटीस पाठविण्यात आलेली असणे, या नोटीसमुळे रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असणे, त्यांना पुनर्वसनासाठीची शंभर एकर जागा कोणती हा प्रश्न भेडसावत असणे, पुनर्वसन करण्यात येणारी जागा दाखवा म्हणून मुंबई विमानतळ झोपडपट्टी रहिवाशी संस्थेने मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले असणे, याशिवाय प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला असणे, परंतु शासन प्रशासनाने उत्तर देण्याबाबत केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी येथील झोपडीधारकांत निर्माण झालेला तीव्र असंतोष व असुरक्षिततेची भावना, त्यामुळे येथील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करण्याची शासनाने करावयाची तातडीची कारवाई व याबाबत शासनाची प्रतिक्रिया."

(४) **सर्वश्री. धनंजय मुंडे**, सुनिल तटकरे, नरेंद्र पाटील, सतिश चव्हाण, अमरसिंह पंडित, जयवंतराव जाधव, अब्दुल्लाखान दुर्गाणी, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **गृहनिर्माण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"मुंबईच्या अंधेरी भागातील सी.एस.नं. १९५(५) नविन डी.एन. को.ऑप हौ. सोसायटी लि. या गृहनिर्माण संस्थेने म्हाडाच्या जागेवर वसाहत विकसित करण्याच्या कामात करोडो रूपयांचा गैरव्यवहार होऊनही विकासकावर अद्याप कारवाई झाली नसल्याची बाब जुलै, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास येणे, सदर वसाहत विकसित करताना रुस्तुमजी रिऑल्टी प्रा.लि. या विकासकाने उद्यानाचे आरक्षण बदलणे, १७५०० चौ.मी. अतिरिक्त चटई क्षेत्र अनधिकृतपणे दाखवून करोडो रूपयांचा गैरव्यवहार करणे, पुर्वीच्या विकासकाला काढून टाकणे, सुमारे ३०० लोकांना ट्राय पार्टी कराराच्या माध्यमातून व्यापारी स्वरूपाचे गाळे विकणे, प्रत्यक्षात त्यांना ताबा न देणे, यामध्ये करोडोंचा झालेला गैरव्यवहार, सदर प्रकरणात विकासकावर मोफा कायदा लावण्यात येणे, सदर प्रकरणात सकृतदर्शनी गैरप्रकार झाल्याचे दिसून येणे, यासंबंधी १५ ते २० दिवसात अहवाल आल्यानंतर कायद्याने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर मंत्री, गृहनिर्माण यांनी मार्च, २०१६ मधील अधिवेशनात विधीमंडळ कामकाजाच्या वेळी देणे, युओडब्ल्यूमार्फत रुस्तुमजी रिऑल्टी प्रा.लि. या विकासकावर दोन

एफ.आय.आर. दाखल असूनदेखील त्यांना अद्याप अटक न होणे, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची सुध्दा चौकशी करून अद्याप अनियमिततेबाबत कार्यवाही करण्यात न येणे, मा.मुख्यमंत्री महोदयांनी मार्च, २०१६ मधील अधिवेशनात १५ दिवसांत चौकशी करून कारवाईचे निर्देश देण्यात येतील असे उत्तर विधीमंडळ कामकाजाच्या वेळी देणे, आजतागायत याप्रकरणात अनियमिततेबाबत विकासक व दोषी अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसणे, सभागृहात आश्वासन देऊनही त्याची पुर्तता न करून सभागृहाचा अवमान करणे, सामान्य रहिवाशांना फसवणाऱ्या विकासकाला तातडीने अटक करण्याची होत असलेली मागणी, सोसायटीतील रहिवाशांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची भूमिका."

(५) **सर्वश्री. हेमंत टकले**, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री.ख्वाजा बेग, अनिल भोसले, गुरुमुख जगवानी, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **गृहनिर्माण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"बोरिवली (पूर्व) मुंबई येथील सीटीएस क्रमांक २०८/२१७/२१८/मौजे मागाठाणे येथील देवीपाडा गलिच्छवस्ती झोपडपट्टी योजनेअंतर्गत (एसआरडी) विकासक श्री. सद्गुरु एंटरप्रायजेस यांनी सदरहू भूखंडावर २९९ झोपडीधारक व २७ अनिवासी गाळे दाखवून त्यापैकी १२४ व १७५ अपात्र झोपडीधारकांचे खोटे पुरावे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस येणे, तसेच वाटप करण्यात आलेल्या सदनिकांची यादी देण्यात न येणे, सदर प्रकरणी मा.मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, आयुक्त, मुंबई नगरपालिका, मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, वांद्रे मुंबई, जिल्हाधिकारी उपनगर वांद्रे, तहसिलदार बोरिवली आदिंना दिनांक २८ मार्च, २०१६ रोजी वा त्या सुमारास झोपडीधारकांनी निवेदन देऊनही सदर विकासकावर शासनाने कोणतीच कार्यवाही न करणे, परिणामी झोपडीधारकांत शासनाप्रती निर्माण झालेला असंतोष व निराशेचे वातावरण, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(६) **श्री. संदिप बाजोरिया**, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **उर्जा मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"माहे जून, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या सुमारास, महावितरण कंपनीने रोलॅक्स कंपनीकडून खरेदी केलेल्या लाखो मिटर पैकी ८ लाख मिटर मुंबई, पुणे आणि कल्याण या तीन झोनमध्ये बसविण्यात येणे, त्यापैकी कल्याण झोनमध्ये तीन लाख, भांडूप झोनमध्ये अडीच लाख, पुणे झोनमध्ये दीड लाख अशाप्रकारे बसविलेल्या मिटरमध्ये सर्वात जास्त सदोष मिटर असल्याची बाब लाखो ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर व महावितरणने केलेल्या पहाणीतून उघडकीस येणे, रोलॅक्स

प्रा.लि.कंपनीकडून घेण्यात आलेल्या मिटर्समध्ये ठराविक कालावधी व युनिटच्या नोंदीनंतर दोष निर्माण होत असल्याचे उघडकीस येणे, ग्राहकांना येणारे वीजचे बिल कमी येऊ लागल्यानंतर ग्राहकांनी केलेल्या तक्रारी, तरीही ग्राहकांकडून आधीच्या काही महिन्यांची सरासरी काढून वसूल करण्यात आलेले पैसे, कल्याण झोनमध्ये सव्वालाख सदोष मिटर बदलण्यात येणे, भांडूप व पुण्यात सदोष मिटर बदलण्याची कारवाई सुरु असणे, सन २०१५ मध्ये डिजिटल मिटर खरेदीत ३ कोटी ९४ लाख इतकी रक्कम जास्त मोजल्या प्रकरणी कॅंगने महावितरणला जबाबदार ठरविणे, स्वस्त मिटर खरेदी करा असा अकाउंटस् विभागाने मटेरियल मॅनेज विभागाला दिलेल्या सल्ल्यानंतर रोलॅक्स कंपनीच्या मिटरची खरेदी करून अंमलबजावणी केल्यामुळे महावितरणला लाखो रुपयांचे झालेले नुकसान, रोलॅक्स कंपनीने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष असल्याचे कबूल करून नव्या सॉफ्टवेअरसह मिटर बदलून देण्याची दिलेली कबूली, तरीही महावितरणने गेल्या दोन वर्षात पुणे, कल्याण, मुंबई या तीन झोनमध्ये ८ ते १० लाख मिटर्स बसविल्यानंतर झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या रोलॅक्स कंपनी विरोधात तातडीने कारवाई न करणे तसेच रोलॅक्स कंपनीकडून मिटर खरेदी करण्याचा निर्णय घेताना कोणत्याही नियमाची अंमलबजावणी न करता सदर निर्णय घेऊन ३ ते ४ कोटी जास्त रक्कम मंजूर करणाऱ्या महावितरणच्या संबंधीत अधिकाऱ्यांविरोधातील कारवाईस होत असलेला विलंब, ग्राहकांची कोणतीही चूक नसताना त्यांना होणारा त्रास व सोसावा लागणारा आर्थिक भूदंड यामुळे मुंबई, पुणे व कल्याण विभागातील लाखो विद्युत ग्राहकांच्या मनात निर्माण झालेली तीव्र चीड व संताप, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(७) डॉ. अपूर्व हिरे, सर्वश्री. रामनाथ मोते, नागो गाणार, धनंजय मुंडे, सतिश चव्हाण, अमरसिंह पंडित, जयवंतराव जाधव, सुनिल तटकरे, नरेंद्र पाटील, अब्दुल्लाखान दुर्गाणी, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, संजय दत्त, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"राज्यात मॅट्रीकोत्तर शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये ४.५० लाखावरून रुपये ६.०० लाख करणेबाबत पालकांकडून सातत्याने करण्यात येणारी मागणी, त्यानुषंगाने मा.मंत्री (सामाजिक न्याय) यांनी डिसेंबर, २०१३, मार्च, २०१५ व जुलै, २०१५ मध्ये विधीमंडळात उक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याचे आश्वासन देणे, व सदरचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत मंत्रीमंडळाच्या विचारार्थ सादर करण्यात येणे, मात्र तद्दुपरांत या उत्पन्न मर्यादेत अद्यापी वाढ न होणे व वारंवार आश्वासित करण्यात येवूनही शासन निर्णय निर्गमित न होणे, त्यामुळे पालकांत याविषयास घेऊन नाराजीची

भावना असणे, स्थानिक लोकप्रतिनिधी (नाशिक) यांनी दिनांक १४ जुलै, २०१५ व दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजीचे पत्राद्वारे याकडे आश्वासन समितीचे लक्ष वेधणे, दरम्यान, सन २०१४-१५ मध्ये या योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ४.५० लक्ष वरून ६.०० लक्ष करण्याबाबतचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणे, त्यास वित्त विभागाने असहमती दर्शविणे, सन २०१५-१६ मध्ये प्रस्तुत प्रस्ताव मंत्री मंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे उप सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी पत्र जा.क्र.इबीसी-२०१६/प्र.क्र.०९/शिक्षण-१, दि.२५/१/२०१६ अन्वये उप सचिव (ड-१३) महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय व लोकप्रतिनिधी (नाशिक) यांना सुचित करणे, मंत्री (सामाजिक न्याय) महोदयांनी दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी विधी मंडळात तारांकित प्रश्नाचे लेखी उत्तर देतांना “मॅट्रीकोत्तर शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रु.४.५० लाखावरून ६ लाख करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.” अशी माहिती देणे, अद्यापपावेतो शासनस्तरावरून उक्त उत्पन्न मर्यादा वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित न होणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता तसेच नॉन क्रिमीलेअर असूनही फ्री शिप योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाचे कल्याणकारी धोरणांतर्गत फ्री शिप योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली कार्यवाही व शासनाची भूमिका.”

आठ : म.वि.प. नियम १०१ - अ अन्वये विशेष उल्लेख - (असल्यास).

- मध्यंतर -

नऊ : शासकीय विधेयके -

(क) विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३० - महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१६"

(ख) विधानसभेने संमत केल्यास - विचार, खंडशः विचार व संमत करणे.
"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६"

— अशासकीय कामकाज —
(बैठकीच्या अखेरचे २ १/२ तास)

दहा : अशासकीय ठराव :-

(१) (शुक्रवार, दिनांक १ एप्रिल, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला अशासकीय ठराव) —

श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८६ — (मंत्र्यांचे उत्तर)-

"राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण, नोकरी व रोजगाराअभावी त्यांच्यात निर्माण झालेले वैफल्य, शासनाने बंद केलेला सुशिक्षित बेरोजगार भत्ता, रोजगाराच्या भाग भांडवलासाठी बँकांसारख्या आर्थिक संस्थांकडून येणाऱ्या अडचणी, या बाबी विचारात घेता बेरोजगारांच्या समस्या परिणामकारकपणे सोडविण्यासाठी व गरीब कुटुंबातील व्यक्तिला रोजगार मिळविण्याच्यादृष्टीने एक सक्षम व स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी व सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा भत्ता सुरू करावा, रोजगारासाठी भागभांडवलाची सोय करावी व बंदी घालण्यात आलेली नोकर भरती पुन्हा सुरू करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(बॅलेटद्वारा ठरविलेल्या प्राथम्यक्रमानुसार हे ठराव दाखविण्यात आले आहेत) -

(२) श्री.अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक १४२

"राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि शिस्त निर्माण व्हावी यादृष्टीने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात एन.सी.सी. चा अभ्यासक्रम किंवा त्या धर्तीवर एम.सी.सी. चा अभ्यासक्रम अनिवार्य करावा व प्रत्येक शाळा, महाविद्यालयात त्याचे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य करावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करित आहे."

(३) श्रीमती. हुस्नबानू खलिफे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक १००

"राज्यात विशेषतः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील अनेक गावांच्या संरक्षणासाठी हजारो किलोमीटर लांबीचे बांधण्यात आलेले धूप प्रतिबंधक बंधारे दरवर्षी अनेक वेळा फुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत शिरून शेतीच्या मालमत्तेचे,

झाडांचे व शेतीचे सतत होणारे नुकसान, दिवसेंदिवस समुद्राच्या आक्रमणांची वाढती तीव्रता व परिणामी लोकांच्या मालमत्तेचे मोठया प्रमाणात होत असलेले नुकसान लक्षात घेता समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणाचा गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने या पाचही जिल्ह्यांच्या गावांच्या संरक्षणासाठी नियोजनबध्द व कालबध्द कार्यक्रम आखून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."

(४) **प्रा.अनिल सोले, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ३४**

"राज्यात विशेषतः विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागा मोठया प्रमाणात रिक्त असून, त्यात काही उद्योजकांनी जागा खरेदी करून तेथे कोणताही उद्योग सुरू न करणे, त्या एम.आय.डी.सी. ची दुरवस्था निर्माण होणे, केवळ ५० टक्के जागेची विक्री होणे, त्यातही काहीच उद्योग सुरू होणे, तसेच नागपूर विभागात २६८७ उद्योग सुरू असून त्यातून केवळ ०.७१ हजार एवढाच रोजगार उपलब्ध होणे, अमरावती विभागात १५८९ उद्योग सुरू असून त्यातून केवळ ०.१९ हजार रोजगार उपलब्ध होणे, तसेच बुटीबोरी (नागपूर विभाग) या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत १९९९ पासून नवीन उद्योग येणे बंद होणे, तसेच बुटीबोरी येथील निवासी भूखंडाची एकूण ५३,५३६ चौ.मीटर जागेची अतिरिक्त मागणी माहे एप्रिल, २०११ ला प्रस्ताव पाठवूनही परवानगी न मिळणे, वर्धा एम.आय.डी.सी.तील ५० टक्के जागेत उद्योजकांनी जागा घेवूनही १० टक्के उद्योग अद्याप सुरू न होणे, ३ टक्के उद्योजकांनी केवळ निवासी बंगले बांधून जागेचा केलेला गैरव्यवहार, परिणामी बेरोजगारांना रोजगार मिळेल हा शासनाचा उद्देश सफल न होणे, या सर्व बाबींचा आढावा घेऊन यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २१ जुलै, २०१६.

उत्तमसिंग चव्हाण,
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.